Regd. Office No.3131/B, Rustomjee Eaze Zone, Laxmi Singh Complex, Malad (West), Mumbai-400064.
Tel. No.: 022-49696739. Email: hitkit.global@gmail.com. Website: www.hitkitglobal.com

To,

BSE Limited_

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street, Mumbai- 400001.

Scrip code-532359

Sub: Regulation 30 and Regulation 47(3) of SEBI (Listing Obligations and Disclosure

Requirements) Regulations, 2015

Dear Sir /Madam,

In terms of Regulation 30 and Regulation 47(3) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015; please find attached newspaper cuttings of the advertisement in relation to the financial results for the quarter and year ended on 31st March, 2024 as specified in Regulation 33 of LODR published in The Free Press Journal (English) and Navshakti (Marathi) on 17th April, 2024 and the same is also being displayed on the website of the Company viz. www.hitkitglobal.com.

Kindly take the same on your records.

Thanking you,

Yours faithfully,

FOR HIT KIT GLOBAL SOLUTIONS LIMITED



(Khushboo Doshi)

Company Secretary & Compliance officer

Date: 17th April, 2024

Place: Mumbai

Encl: As Above

Victory is 'confirmed': Arunachal CM ahead of simultaneous polls

ANI / Itanagar (Arunachal Prades)

Days ahead of the simultaneous Assembly elections and Lok Sabha polls in Arunachal Pradesh, Chief Minister Pema Khandu, in a freewheeling conversation with ANI, exuded confidence in winning the polls this time, saying that the voters have already made up their minds and their victory is "confirmed."

"A lot of work has happened here. Seeing this, everyone has made up their minds in Arunachal that they will be voting for the BJP this time as well. This is confirmed. Polling is only a formality. People have already decided whom they will vote for," the Chief Minister said on Tuesday.

The north-eastern border state will be voting for its 60member Legislative Assembly on Friday, along with the first phase of Lok Sabha elections. The state contributes two seats to the Lok Sabha.

Speaking on the Bharativa Janata Party (BJP) being declared the winner in 10 seats

PRAYAGRAJ / PTI

In the Krishna Janmbhumi-

Shahi Idgah dispute, the Hin-

du side submitted on Tuesday

that the suit is maintainable

and the plea regarding appli-

cation of the places of wor-

ship Act and the Waqf Act can only be determined by evi-

The matter is being heard by Justice Mayank Kumar Jain on applications under Order VII Rule 11 of Code of

Civil Procedure, 1908 (CPC), moved by the Muslim side re-

garding maintainability of

suits. Under Order VII Rule 11

of CPC, the court is empow-

ered to summarily dismiss a

suit at the threshold, without

other charges thereon.

Date: 12.04.2024

Date: 15 APR 2024

Place : Thane

'Krishna Janmbhumi-Shahi

Idgah suit maintainable'

OSBI State Bank of India

Stressed Assets Recovery Branch, Mumbai (05168):-The International 6th Floor, 16 Maharshi Karve Road, Churchgate, Mumbai-400020.

Phone: 022-22053163/66, Email- sbi.05168@sbi.co.in

Whereas. The undersigned being the Authorised officer of the State Bank of India.

Stressed Asset Recovery Branch,6th Floor, "The International "16, Maharshi

Karve Road, Churchgate, Mumbai -400020 under the Securitisation and

Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002

and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the

Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 09.01.2024 calling upon the borrower Smt. Sneha Vishal Kamble & Shri Pradeed

Yadav Kamble (Home Loan A/c No. 40029049184, Top Up Loan A/C no 41072226565 &

Suraksha Loan A/c No. 40046080441) to repay the amount mentioned in the notice

being Rs.69.58.206.00 (Rupees Sixty nine Jac Fifty Eight Thousand Two Hundred

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the

borrower and the public in general that the undersigned has taken Symbolic,

Physical Possession of property described herein below in exercise of powers

conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 8 of the Security

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal

with the property and any dealings with the property will be subject to the charge of

the State Bank of India for an amount of being Rs.69,58,206.00 (Rupees Sixty Nine Lac Fifty Eight Thousand Two Hundred Six Only) as on 08.01.2024 and interest and

The Borrowers attention is invited to provisions of Section 13(8) of the Act. in

Description of Immovable Property:

Flat No. 103 adm 59.50 sq. mtrs carpet area and exclusive Balcony area of 13.20 sq. mtrs on 1st floor in building no 10 known as cornel, Regency Anantam of village

Six Only) within 60 days from the date of receipt of the said notice.

(Enforcement) Rules, 2002 on this 12th day of April of the year 2024.

Davdi, kalian Shil road, Dombivali (E), Tal-Kalyan, Dist-Thane-421203.

respect of time available, to redeem the secured assets

POSSESSION NOTICE [For Immovable property] [See Rule 8(1)]



Polling is only a formality. People have already decided whom they will vote for, Pema Khandu said

after being elected unopposed, Khandu said, "This is due to BJP's work in Arunachal." On the remaining 50 seats, the Chief Minister said that the BJP's win is "confirmed" in all these seats

"The election process is going on in 50 seats. Even there, it is confirmed that the BJP will win all 50 seats. People in Arunachal were so neglected for long that after the Modi government came to power. the help that Arunachal Pradesh and the north-east

proceeding to record evidence

and conducting a trial, on the

basis of the evidence

adduced, if it is satisfied that

the action should be terminat-

ed on any of the grounds con-

the next date of hearing.
In reply, the counsel for the

Hindu side, Vishnu Shankar

Jain, submitted that the suit

is maintainable and the plea

regarding the application of the Places of Worship

(Special Provisions) Act, 1991

as well as the Waqf Act, 1995

can only be determined by ev-

idence by the parties in suit

and cannot be decided while

hearing an application under Order VII Rule 11 of CPC.

The court fixed April 22 as

tained in this provision.

received from Arunachal Pradesh, people are so im-pressed with their performance in the state that they are going to vote for the Bharatiya Janata Party onesidedly. We are going to win all 60 seats," Khandu said.

Speaking about his party's election manifesto for the Lok Sabha elections as well as the Assembly, the Chief Minister said, "In the Sankalp Patra, PM Narendra Modi has aimed for a 'Viksit Bharat' by 2047. We have mentioned all the sectors, keeping in view our long-term agendas, whether agriculture or allied, youth, women empowerment, employment generation, investment, education, health - it has reflected on all sectors.

"Last time, we were able to reach people through various schemes, through which many people have benefited. This time, at places where work has been successfully implemented, we have increased the parameters of these schemes, and we want to increase the reach of our schemes," he added.

Public looking for change: Congress

Congress' Arunachal West Lok Sabha candidate Nabam Tuki on Tuesday said people are unhappy with the present BJP government and are looking for a change.

"There is anti-incumbency and there is a big question mark on performance as well. Wherever I visited, peoexpressed displeasure...The promises made by them have not been fulfilled. The public is dis-

pleased and is looking for change," he told ANI. Tuki said central leadership should focus on states with more Lok Sabha seats, like UP and Bihar when asked about the absence of top leadership in Arunachal during the campaign. "There are only 2 Lok Sabha seats here...I thought we should let leadership work central where Lok Sabha seats are higher in numbers," he said.

Delhi L-G pens letter to CM, slams govt over water supply

Delhi Lt Governor VK Saxena has written an open letter to jailed Chief Minister Arvind Kejriwal, alleging that his water minister "used" the death of a woman in a fight over fetching water for "narrow political goals". AAP leader Atishi termed the missive "unfortunate".

The L-G alleged that the government has created a chimera of free water" and the woman's death highlights its "failure". Water Minister Atishi hit back, saying all initiatives and actions of the Delhi Jal Board were "brought to a standstill through what seems to be a conspiracy that stopped the release of funds to the DJB".

The Delhi water minister had on Sunday written to the L-G, asking him to suspend the CEO of Delhi Jal Board (DJB) after a woman was killed following a quarrel with her neighbour over fetching water from a common tap in northeast Delhi.

Two days after the communication, Saxena penned a

PUBLIC NOTICE

The public at large is hereby notified that SMITA S. MEHTA, has issued notice for the dissolution

of partnership in the firm "M/s Sunil S. Mehta.

he notice of dissolution has been duly served

to the other partners Mr. Sachiv Mehta, and

Mrs. Rinku Mehta, who act as representative of

Kaashvi Family Trust. Effective immediately

Smita S. Mehta relinquishes all roles an

responsibilities associated with the

Smita S. Mehta is not to be held accountable fo

loans or borrowings, purchase or sell of assets employment contracts, leases or renta

greements, or any other legal or financia

ommitments entered into by the partnership

hereon. It is imperative for all concerned parties to take cognizance of this dissolution and

adjust their future dealings accordingly. Any

actions or communications undertaken after

the issuance of this notice shall be considered

ndependent of Smita S. Mehta's involvemen

For further inquiries or clarifications regarding

the dissolution of the partnership and its implications, interested parties can reach out to

tegrum Legal at frontdesk@integrum.co.in

302, Janmabhoomi Chambrs. Walchand Hirachan

Marg, Ballard Estate, Fort, Mumbai - 400 023.

16th April, 2024

Yours sincerel

Integrum Legal

adequate supply of water as the cause behind the incident, Kejriwal, currently lodged in Tihar jail after his arrest by the Enforcement Directorate than nine years, the L-G said. in a money laundering case linked to the now-scrapped

Delhi excise policy scam case. "I was deeply distressed at the insensitive communication from the Minister for Water... Atishi on Sunday. While I was yet to receive the letter, it characteristically found its way on various social and mainstream media platforms,

the moment it was signed." Having underlined the inAtishi has ironically indicted her own government for more

"Her note indeed is a prima facie admission of guilt, inaction and inefficiency over the past almost 10 years," he said

in the letter. Asserting that this "unfortunate incident is not the only such case of its kind in the context of Delhi", he said many such incidents over water scarcity have happened in

"Such instances have be come a recurrent phenome non year after year and have been widely reported in the media over the last 10 years... Water woes in the capital, especially in settlements where the poor live, have exacerbated over the last decade. "Your minister's hasty missive to me is an admission of these failures and defaults of performance of your government and amount to facile attempts at shrugging responsibility off, a complex problem," he added.

HIT KIT GLOBAL SOLUTIONS LIMITED

the past primarily due to the

(CIN : L70100MH1988PLC049929)

Regd(O) : Office No.3131/B, Rustomjee Ease Zone, Laxmi Singh Complex, Malad (West), Mumbai- 400064

Email: hitkit.global@gmail.com Website: hitkitglobal.com STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & YEAR ENDED ON MARCH 31, 2024

				(Rs. in Lakh	s except EPS)	
	Q	uarter Ende	ed	Year Ended		
Particulars	31.03.2024	31.12.2023	31.03.2023	31.03.2024	31.03.2023	
	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)	
I. Income						
Revenue from Operations	6.95	6.97	4.70	27.36	26.67	
Other Income	1.48	3.28	17.14	13.87	26.42	
Total Income	8.44	10.25	21.84	41.23	53.09	
II. Expenses						
Cost of Materials Consumed	-	-	-	-	-	
Purchase of stock in trade	6.05	6.06	3.88	23.94	19.58	
Changes in Inventories of Finished Goods, Work-in-Progress						
and Stock-in-Trade		-		-	-	
Employee Benefits Expense	1.40	0.67	0.82	3.63	3.38	
Finance costs	0.05	-	-	0.21	-	
Depreciation, Amortisation and Depletion Expenses		-			-	
Other Expenses	18.02	3.27	13.99	29.51	29.60	
Total Expenses	25.52	10.01	18.70	57.30	52.56	
III. Profit / (Loss) before exceptional items and tax	(17.09)	0.24	3.15	(16.06)	0.52	
IV. Exceptional item	240.02			255.78		
V. Profit before Tax	(257.11)	0.24	3.15	(271.85)	0.52	
VI. Tax Expense		(0.06)	(0.13)		(0.13)	
- Current Tax	-	(0.06)	(0.13)	-	(0.13)	
 Short / (Excess) provision of Previous Year 	-	-	-			
- Deferred Tax	(057.44)			(074.04)		
VII. Profit for the Period	(257.11)	0.18	3.02	(271.84)	0.39	
Other comprehensive income (after tax)	(057.44)			(074.04)		
Total Comprehensive Income for the Period	(257.11)	0.18	3.02	(271.84)	0.39	
Paid up Equity Share Capital (Face Value Rs. 2/- Each)	740.00	740.00	740.00	740.00	740.00	
Other Equity				(51.482)	220.37	
Earnings per Equity Share						
(Face Value Rs. 2) (Not annualised)	(0.0040)	0 0005		(0.70.47)	0.0044	

(a) Basic (b) Diluted

The Audited financial results for the 4th quarter & year ended 31st March, 2024 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 15th April, 2024. The Statutory Auditors have expressed an unmodified audit opinion. The Financial Results are prepared in accordance with Companies (Indian Accounting Standard) Rule, 2015 as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013.

The figures of the last quarter are the balancing figures between audited figures in respect of full financial year and unaudited published year to date figures up to the third quarter of the respective financial ye

The Company is primarily engaged in the 'Retail Business' and all other activities revolving the same. As such there is no othe separate reportable segment as defined by Ind-AS 108 "Operting Segment"

During the year the company has recognized impairment losses on land assets amounting to Rs 2.40 Crore, under exeptional item in the above statement as per the requirements of Indian Accounting Standard (Ind-AS 36).

The Figures have been regrouped and/or reclassified wherever necessary

By order of the Board of Directors For Hit Kit Global Solutions Ltd

(₹ in million)

HDB SERVICES

PUBLIC NOTICE

entitlement of M/s. Acme Enterprises, a partnership firm registered under the provisions of the Partnership Act, 1932, having its principal place of business at Plot C, C.T.S. No. 43/44/45/5, Village Mulund, Neelam Nagar, Phase II, Gavanpada Road, Mulund East, Mumbai 400081, to develop the Property more particularly described in

ALL PERSONS including an individual, a Hindu Undivided Family, a company, banks financial institutions/s, non-banking financial institution/s, a firm, an association of persons or a body of individuals whether incorporated or not, lenders and/or creditors having any claim, right, title, share and/or interest in respect of the said Property and/or any part or portion thereof whether by way of allotment, sale, exchange assignment, gift, bequest, lease, sub-lease, mortgage, encumbrance, lien, charge trust, inheritance, succession, agreement, contract, memorandum of understanding maintenance, decree or order of any Court of Law, lis pendens, attachment reservation, development rights, FSI consumption, or any liability or commitment of demand of any nature whatsoever or otherwise howsoever are hereby requested to inform the same in writing along with supporting original documents to the undersigned having his office at 8, Oriental Business Centre, Ground Floor, Plot No. 14, Rajabahadur Mansion, Ambalal Doshi Marg, Fort, Mumbai- 400001 within a period of 14 (fourteen) days from the date of the publication of this notice, failing which, the claim or claims, if any, of such person or persons shall be considered to

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO

All those piece or parcel of vacant land admeasuring 4307.7 sq. mtrs. bearing C.T.S. No. 43/44/45/5, Plot No. C, Village Mulund East, Taluka Kurla, situate lying and being at Neelam Nagar, Phase II. Gavanpada Road, Mulund East, Mumbai 400081, in the registration District and Sub-District of Mumbai Suburban and bounded as under

On or towards North By Building known as Sanskruti On or towards East By Veer Savarkar Road On or towards West By Prataprao Guiar Road On or towards South By Neelam Nagar Phase - 2

Dated this 17th day of April 2024

MR. PRATIK K SHAH

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that we are investigating the title of the property described in the Schedule hereunder written in respect of which M/s. Balaji World, a Partnership Firm registered under the Indian Partnership Act, 1932, having its office at Satra Plaza, 9th Floor 904, Plot No.19 and 20, Sector 19D, Vashi, Navi Mumbai have acquired developmer rights from their respective owners including two co-operative societies mentioned in the Schedule with the confirmation of their respective members.

All persons having any right, title, interest, daim or demand against or in or upon the said property by way of inheritance, mortgage, possession, sale, gift, lease, sub-lease assignment, tenancy, exchange, bequest, succession, lien, charge, trust, maintenance easement, development rights, FSI/TDR, lis pendens, attachment, licence, pledge, Decree or Order of any Court of Law, tribunal, or otherwise howsoever, are hereby required to make the same known in writing to the undersigned within 10 (ten) days from the date o publication hereof together with copies of all documents on the basis of which such claims are made, failing which such right, title, benefit, interest, claim and/or demand, if any, shal eemed to have been waived and/or abandoned and we will accordingly issue report on title.

SCHEDULE

All that piece and parcel of land bearing (i) Survey No. 39/3/2/A (Part), [CTS No. 1275] an area admeasuring 508.40 sq. mtrs alongwith a building standing thereon comprising of ground plus two upper floor consisting of 12 tenements in building named "KASTURI GRAM E WING CO OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED"

(ii) SurveyNo. 39/3/2 (A, C, D, E & F), New CTS No. 1261 to 1273. 1275 and 1276 admeasuring forming KASTURI GRAM CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LIMITED; and

iii) an area admeasuring 752.49 sq. mtrs. occupied by three bungalows; having an aggregate area admeasuring 5016.16 sq. mtrs. situated at Village Gandhare Taluka Kalyan, District Thane within the limit of Kalyan Dombivali Municipal Corporation. Dated this 16th day of April, 2024

Ajay Khatlawala enior Partner Little & Co. Advocates & Solicitors

3rd Floor, Central Bank Bldg. M. G. Road, Fort, Mumbai - 400 001 E-mail: ak@littlecompany.com

HDB FINANCIAL SERVICES LIMITED

Regd. Office: Radhika, 2nd Floor, Law Garden Road, Navrangpura, Ahmedabad- 380 009

CIN: U65993GJ2007PLC051028 | www.hdbfs.com

Tel: +912249116300 | Fax: +912249116666 | Email: compliance@hdbfs.com

Standalone and Consolidated Financial results for the quarter and year ended March 31, 2024

						Mai 31, 2024			
		Audited	Audited	Audited	Audited	Audited	Audited	Audited	Audited
1	Total Income from Operations	36,668	32,202	1,41,711	1,24,029	36,668	32,202	1,41,711	1,24,029
2	Net Profit / (Loss) for the period	8,818	7,332	33,047	26,274	8,818	7,332	33,047	26,274
	(before Tax, Exceptional and/or Extra ordinary items#)		.,				.,		
3	Net Profit / (Loss) for the period before tax	8,818	7,332	33,047	26,274	8,818	7,332	33,047	26,274
,	(after Exceptional and/or Extraordinary items#)	0,010	7,552	33,017	20,271	0,010	1,552	33,017	20,271
4	Net Profit / (Loss) for the period after tax	6,562	5,454	24,608	19,593	6,562	5,454	24,608	19,593
1	(after Exceptional and/or Extraordinary Items#)	0,302	3,131	24,000	12,323	0,302	3,131	24,000	12,323
5	Total Comprehensive Income for the period	6,471	5,360	24,244	19,699	6,471	5,360	24,244	19,699
,	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and	0,471	3,300	21,211	12,022	0,171	3,300	24,241	12,022
	Other Comprehensive Income (after tax)								
6	Paid up Equity Share Capital	7,931	7,914	7,931	7,914	7,931	7,914	7,931	7,914
7	Other Equity i.e. Reserves (excluding revaluation reserve)	1,29,496			1,06,456	1,29,496			1,06,456
/		1,29,490	1,06,456	1,29,496	1,00,450	1,29,490	1,06,456	1,29,496	1,00,450
0	(Refer Note 6) Securities Premium Account	32,231	31,277	32,231	31,277	32,231	31,277	32,231	31,277
8	Net worth *	1,28,028	1,04,361	1,28,028	1,04,361	1,28,028	1,04,361	1,28,028	1,04,361
9 10									
10 11	Paid up Debt Capital / Outstanding Debt Earnings Per Share (of Rs. 10/– each) (for continuing and	7,43,307	5,48,653	7,43,307	5,48,653	7,43,307	5,48,653	7,43,307	5,48,653
11									
	discontinued operations) (Refer Note 5)	0.20	6.00	24.00	3470	0.30	6.00	24.00	2470
	1. Basic: 2. Diluted:	8.28	6.89	31.08	24.78	8.28	6.89	31.08	24.78
		8.27	6.89	31.04	24.76	8.27	6.89	31.04	24.76
12		-	-	-	-	-	-	-	-
13									
14	Debt Equity Ratio **	5.81	5.26	5.81	5.26	5.81	5.26	5.81	5.26
15	Debt Service Coverage Ratio (Refer Note 11)	-	-	-	-	-	-	-	-
16	Interest Service Coverage Ratio (Refer Note 11)	-	-	-	-	-	-	-	-
17	Outstanding Redeemable Preference Shares (No.)	Nil	,	No.	,	Nil	- NII	J.,	Nil.
18	Outstanding Redeemable Preference Shares (Value)		Nil	Nil	Nil		Nil	Nil	
9	Current ratio	1.22	1.17	1.22	1.17	1.22	1.17	1.22	1.17
20	Long Term Debt to Working Capital	7.52 NA	9.11 NA	7.52 NA	9.11 NA	7.52 NA	9.11 NA	7.52 NA	9.11 NA
21	Bad debts to accounts receivable ratio								
22	Current Liability ratio Total Debts to Total Assets	37.20% 80.31%	38.80%	37.20% 80.31%	38.80% 78.32%	37.20% 80.31%	38.80%	37.20% 80.31%	38.80% 78.32%
23	Debtors Turnover		78.32%				78.32%		
24		NA	NA NA	NA NA	NA NA	NA NA	NA	NA NA	NA.
25	Inventory Turnover	NA NA	AN AN	NA NA	NA NA	NA NA	AN AN	NA NA	NA NA
26	Operating Margin (%)								
27	Net Profit Margin (%)	17.90%	16.94%	17.36%	15.80%	17.90%	16.94%	17.36%	15.80%
10	Sector Specific equivalent ratios	10.350/	20.050/	10.35%	20.05%	10.2504	20.050/	10.35%	20.059/
8	Capital adequacy ratio (%)	19.25%	20.05%	19.25%	20.05%	19.25%	20.05%	19.25%	20.05%
29	Gross Stage 3 ratio (%)	1.90%	2.73%	1.90%	2.73%	1.90%	2.73%	1.90%	2.73%
30	Liquidity coverage ratio (%)	140%	130%	140%	130%	140%	130%	140%	130%
31	Stage 3 provision coverage ratio (%)	66.82%	65.10%	66.82%	65.10%	66.82%	65.10%	66.82%	65.10%

#Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind AS Rules

* Net worth is equal to paid up equity share capital plus other equity less deferred tax ** Debt equity ratio is (Debt securities + Borrowings + Subordinated liabilities) / Net worth

HDB Financial Services Limited ('the Company/Group') is a Non-Banking Financial Company registered with the Reserve Bank of India.

The standalone and consolidated financial results for the quarter and year ended March 31, 2024, which have been subjected to audit by the Statutory Auditors of the Company/Group, have been reviewed

by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on April 16, 2024 and April 16, 2024 respectively, in terms of Regulations 33 and 52 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended from time to time. The standalone and consolidated financial results have been prepared in accordance with and comply in all material aspects with Indian Accounting Standards ('Ind AS') notified under Section 133 of the

Companies Act, 2013 ('the Act') read with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended from time to time and other relevant provisions of the Act. The standalone and consolidated finandal statements, used to prepare the standalone and consolidated finandal results, are based on the notified Schedule III of the Act, as amended from time to time, for Non-Banking Finandal Companies

The figures for the quarter ended March 31, 2024 and March 31, 2023 are the balancing figures between audited figures in respect of the full financial year and the published year to date figures upto the end of third quarter of the respective financial year, which were subject to Limited Review.

Earnings per equity share for the quarter ended March 31, 2024 and March 31, 2023 have not been annualised. Other equity include Statutory Reserve as per Section 45IC of Reserve Bank of India Act, 1934, balance in securities premium, retained earnings, ESOP reserve and cash flow hedge.

 $\label{thm:convertible} The \ Company/Group \ has \ not \ is sued \ any \ non-convertible \ redeemable \ preference \ shares.$ Debenture redemption reserve is not required in respect of privately placed debentures in terms of Rule 18(7)(b)(ii) of Companies (Share Capital and Debenture) Rules, 2014.

The Secured listed non-convertible debt securities of the Company/Group are secured by first pari passu mortgage on immovable property situated at Heera Panna Commercial Complex, 3rd Floor, Dr. Yagnik

Road, Rajkot and/or first and exclusive charge on receivables of the Company by way of hypothecation to the extent of minimum 1.0 times of the outstanding principal and interest thereon. $10 \quad The Reserve Bank of India, under Scale Based Regulations has categorised the Company/Group as Upper Layer (NBFC-UL), vide it's circular dated September 30, 2022.$

11 The information as referred in Regulation 52(4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 are disclosed in the above table pursuant to Regulation 52(8) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

12 Pursuant to Securities and Exchange Board of India (Issue and Listing of Non-Convertible Securities) Regulations, 2021 read with SEBI Operational Circular dated August 10, 2021, the Company/Group has listed its Commercial Papers on National Stock Exchange of India Limited (NSE).

13 The Board of Directors in its meeting held on April 16, 2024 has recommended a final dividend of Rs. 1.00 per equity share of face value of Rs. 10 each for the financial year ended March 31, 2024, subject to the approval of the shareholders of the Company/Group at its ensuing Annual General Meeting. 14 The above is an extract of the detailed format of quarterly / annual financial results filed with the BSE Limited and National Stock Exchange of India Limited under Regulation 33 and 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarter and annual financial results as on March 31, 2024 along with the disclosure referred in Regulation 52(4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 are available on the websites of the BSE Limited, National Stock Exchange of India Limited and the Company/Group on www.

bseindia.com, www.nseindia.com and www.hdbfs.com respectively. 15 Rigures for the previous period/year have been regrouped wherever necessary, in order to make them comparable with current period/year.

By order of the Board For HDB Financial Services Limited Ramesh G. Managing Director & CEO

DIN: 05291597

Authorised Officer Place: Mumbai

POSSESSION NOTICE HDFC BANK

Authorised Officer

State Bank Of India

date of the said Notice/s, incidental expenses, costs, charges etc till the date of payment and / or realisation.

HDFC Bank Ltd.

Branch: HDFC SPENTA - RPM DEPT, 2ND FLOOR, NEXT TO HDFC BANK HOUSE, MATHURADAS MILLS COMPOUND, SENAPATI BAPAT MARG, LOWER PAREL WEST, MUMBAI - 400 013. TEL: 022-66113020

Regd. Office: HDFC BANK LTD. HDFC BANK HOUSE, SENAPATI BAPAT MARG, LOWER PAREL [WEST] MUMBAI 400013

CIN L65920MH1994PLC080618 Website: www.hdfcbank.com

Whereas the Authorised Officer of HDFC Bank Limited (erstwhile HDFC Limited having amalgamated with HDFC Bank Limited by virtue of a Scheme of Amalgamation approved by Hon'ble NCLT-Mumbai vide order dated 17th March 2023) (HDFC), under the Securitisation And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 ("said Act") and in exercise of powers conferred under Section13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notices under Section 13 (2) of the said Act, calling upon the following borrower(s) / Legal Heir(s) and Legal Representative(s) to pay the amounts mentioned against their respective names together with interest thereon at the applicable rates as mentioned in the said notices, within 60 days from the

Name of Borrower (s) Outstanding Dues Description of Immovable No. / Legal Heir(s) and Demand of Property (ies) / Secured Asset (s) Legal Representative(s) Possession MR RANA PRAVEEN K Rs. 18,40,465/-31-JAN-2023 12-APR-2024 FLAT NO.505, 5TH FLOOR, GAURI (PHYSICAL ESTATE, TYPE A. PRATHAMESH as of MS RANA NIVEDITA P 31-DEC-2022* POSSESSION) BUILDING, WING A-I, S NO GUT NO. 8 P. VITBHATTI ROAD, NEAR DIPALI PARK, KULGAON, BADLAPUR [W] - 421503 MR KEDARE VISHAL Rs. 23,29,414/-15-MAY-2023 12-APR-2024 FLAT-504, FLOOR-5™, MRUNALI (PHYSICAL PARADISE, SUBHASH NAGAR, **ARJUN &** as of OPP FATIMA HIGH SCHOOL, BELAVLI, 30-APR-2023* POSSESSION) MRS KEDARE SMITA

BADLAPUR (W) - 421503. with further interest as applicable, incidental expenses, costs, charges etc incurred till the date of payment and / or realisation.

However, since the borrower/s / Legal Heir(s) and Legal Representative(s) mentioned hereinabove have failed to repay the amounts due, notice is hereby given to the borrower/s / Legal Heir(s) and Legal Representative(s) mentioned hereinabove in particular and to the public in general that the Authorised Officer/s of HDFC have taken possession of the immovable property (ies) / secured asset(s) described herein above in exercise of powers conferred on him/them under Section 13 (4) of the said Act read with Rule 8 of the said Rules on the dates mentioned above

The borrower(s) / Legal Heir(s) and Legal Representative(s) mentioned hereinabove in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the aforesaid Immovable Property(ies) / Secured Asset(s) and any dealings with the said Immovable Property (ies) / Secured Asset(s) will be subject to the mortgage of HDFC.

Borrower(s) / Legal Heir(s) / Legal Representative(s) attention is/are invited to the provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available to redeem the secured asset/s.

Copies of the Panchnama drawn and Inventory made are available with the undersigned, and the said Borrower(s) / Legal Heir(s) / Legal

Representative(s) is / are requested to collect the respective copy from the undersigned on any working day during normal office hours. For HDFC Bank Ltd. Place: Mumbai Sd/-

FREE PRESS JOURNAL www.freepressjournal.in

यूनियन बेंक 🕼 Union Bank

स्ट्रेस्ड ॲसेट मॅनेजमेंट शाखा- मुंबई १०४, भारत हाऊस, तळमजला, एम.एस. मार्ग, फोर्ट, मुंबई-४०० ००१.

कर्जा सूचना (नियम ८(१)पहा) (स्थावर मिळकतीकरीता)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकर्ता यनियन बँक ऑफ इंडिया, स्टेस्ड ॲसेटस मॅनेजमेंट शाखा, भारत हाऊस मंबई समाचार मार्ग, फोर्ट, मंबई-४०० ००१ चे प्राधिकत अधिकारी या नात्याने सिक्यरिटायझेशन अँड रिकत्स्टरक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ऑक्ट. २००३ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स. २००२ च्या नियम अन्वये पाप्त अधिकारांचा वापर करून दिनांक १८.०७.२०१९ आणि १९.०७.२०१९ रोजी मागणी सचना जारी करून कर्जदार में, इंडस पोजेक्टस लि., श्री. किशोर एच. मेहता, श्री. अभय के मेहता, श्री. महाविर के. मेहता, श्री. मधुर के. मेहता आणि मे. इंड्स मेकॅनिकल कं. प्रा. लि. यांना नमूद सदर सूचनेत नमूद रक्तम रु. ४१,९८,२४,८०८/- (रुपये एकेचाळीस कोटी अङ्गयाण्णव लाख चोवीस हजार आठशे आठ मात्र) आणि रू. २६,७०,९५,५३२.५१ (रूपये सठ्वीस कोटी सत्तर लाख पंच्याण्णव हजार पाचशे बत्तीस आणि एकावन्न पैसे मात्र) या रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

सदर रकमेची परतफेड करण्यात कर्जदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा प्रत्यक्ष कब्जा त्यांन सदर ऑक्टच्या कलम १३(४) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ह्या **१२ एप्रिल, २०२४ रोजीस** घेतला.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, उक्त मिळकतीशी व्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा युनियन बँक ऑफ इंडियाच्या रक्कम रु. ४१,९८,२४,८०८/- (रुपये एकेचाळीस कोटी अट्टयाण्णव लाख चोवीस हजार आठशे आठ मात्र) आणि रू. २६,७०,९५,५३२.५१ (रूपये सव्वीस कोटी सत्तर लाख पंच्याण्णव हजार पाचशे बत्तीस आणि एकावन्न पैसे मात्र) आणि त्यावरील व्याज आणि इतर प्रभार या रकमेच्या

तारण मत्तांच्या भरणाकरीता उपलब्ध वेळेच्या संदर्भामध्ये ॲक्टच्या कलम १३(८) च्या तरतुदींकडे कर्जदारांचे लक्ष वेधुन घेतले जात आहे

स्थावर मिळकतीचे वर्णनः

मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग समाविष्टितः रहिवासी बिल्डिंग (९ मजले) प्लॉट ५३, नुतन लक्ष्मी सीएचएस लि., नॉर्थ साऊथ रोड क्र. ९ धारक सी.टी.एस. क्र. ६६०, स.क्र. ७०, उप प्लॉट क्र ५३, नॉर्थ साऊथ रोड क्र. ९, जे.व्ही.पी.डी. स्किम, विलेपार्ले पश्चिम, मुंबई-४०००५६

दिनांक: १२.०४.२०२४ ठिकाण: विलेपार्ले पश्चिम, मुंबई प्राधिकृत अधिकारी



वृक्ष प्राधिकरण - जाहिर सचना -

महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५ (२४ जून २०२१ पर्यंत सुधारलेला) कलम ८ (३) (क) मधील तरतूदी नुसार परिमंडळ-४ मधील 'के/पश्चिम' विभागातील ०२ प्रस्ताव व 'पी/दक्षिण' विभागातील ०१ प्रस्ताव 'पी/उत्तर' विभागातील ०४ प्रस्ताव अशा एकूण ०७ प्रस्तावांना कलम ८ (६) व कलम ८ (३)

अन्वये मा. म.न.पा. आयुक्त. अध्यक्ष वृक्ष प्राधिकरण समिती बृहन्मुंबई महानगरपालिका यांची मंजुरी प्राप्त झाली आहे. उपरोक्त प्रस्तांवामधील झाडे कापणे/पुर्नरोपित करणेबाबत तपशील हा म.न.पा. च्या mcgm.gov.in संकेतस्थळावर, बृहन्म्बई महानगरपालिकेविषयी - विभाग आणि खाते - खातेनिहाय माहिती पुस्तिका - उद्याने व वृक्ष प्राधिकरण - कागदपत्रे या लिंक वर उपलब्ध आहे - WS 347 K west CTS 1067 Keyspace MIDG 2568, WS 348 K west CTS 822 Kratee MDG 2573, WS 349 P

North CTS 219 Shreeji Const. MDG 2569, WS 350 P North SV Road BMC AE Maint MDG 2961, WS 351 P North BJ Patel Road BMC AE Maint MDG 2969, WS 352 P North Ab Hamid Rd EE Bridges MIDG 3116, WS 353 P North 3115 Piramal Nalla EE Bridges MIDG 3115

WS 347 K west CTS 1067 Keyspace MIDG 2568, WS 348 K west CTS 822 Kratee MDG 2573, WS 349 P North CTS 219 Shreeji Const. MDG 2569 या प्रस्तावांची माहिती महापालिका संकेतस्थळावर नागरीकांच्या माहीतीकरीता अगोदर दि. २०/०३/२०२४ रोजी अपलोड करण्यात आलेली आहे.

सही/-उद्यान अधिक्षक व वृक्ष अधिकारी

उद्यान अधिक्षक यांचे कार्यालय, पेंग्विन इमारत, २ रा माळा,

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग.

भायखळा (पूर्व), मुंबई-४०० ०२७. दूरध्वनी क्र. २३७४२१६२

E. mail - sg.gardens@mcgm.gov.in

पीआरओ/20/एडीव्ही./2024-25

कुठेही पाणी साचू देऊ नका, डासांना निमंत्रण देऊ नका

न्यायालय खोली क्र. ८३ (माझगाव)

मुंबर्ड येथील मुंबर्ड नगर दिवाणी न्यायालयात संक्षिप्त दिवाणी वाद क्र. ६४२ सन २०२२ मधील चेंबर समन्स क्र. ८९४/२०२३ (दिवाणी प्रक्रिया, १९०८ च्या संहितेचा आदेश XXXVII नियम २ अंतर्गत)

(पेपर प्रकाशनाकरिता सीपीसीचा आदेश V नियम २०(I-ए)

बाद सादर रोजी : २७/०५/२०२२) वाद दाखल रोजी : २८/०७/२०२२ नियम ५१, दिवाणी प्रक्रियेच्या संहितेचा आदेश XXXVII, नियम २ अंतर्गत वादाला उत्तर देण्यासाठी समन्स **बँक ऑफ इंडिया.** बँकिंग कंपनीज (ॲक्विझिशन ॲण्ड टान्सफर ऑफ अंडरटेकिंग्ज) ॲक्ट-१९७० अंतर्ग स्थापित एक निगम मंडळ, त्यांचे मुख्यालय येथे स्टार हाऊस, सी/५, 'जी' ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स बांद्रा (पू.), मुंबई - ४०० ०५१, आणि चर्चगेट शाखा म्हणुन ज्ञात शाखा कार्यालय स्थित आहे तळ मजला इरॉस थिएटर बिल्डिंग, जमशेदजी टाटा रोड, चर्चगेट, मुंबई-४०००२०. द्वारा तिचे प्राधिकृत प्रतिनिधी श्री रिझवान आलम, वादींचे मुख्य व्यवस्थापक

१. श्री. शशांक शरद कावळे प्रौढ, भारतीय रहिवासी, ज्यांचा पत्ता ए-७०९, मित्रत्त्व सोसायटी, टाटा पॉवर, गुलमोहर, बोरिवली (पूर्व) मुंबई-४०००६६

२. श्री. शत्रुघ्न शंकर बिर्जे प्रौढ, भारतीय रहिवासी, ज्यांचा पत्ता ३-११२, मिंट कॉलनी, साईबाबा मार्ग, बीएमसी स्कूल, परळ, मुंबई ४०००१२.

श्री. शत्रुघ्न शंकर बिर्जे वरील नावाचे प्रतिवादी

(न्यायालय खोली क्र. ८३ मधील पीठासिन न्यायाधिश सन्मा, श्री, व्ही, एस, खोत यांच्या दिनांव ०३.०४.२०२४ रोजीच्या आदेशानुसार)

नमस्कारः ज्याअर्थी वरील नावाच्या वादींनी दिवाणी प्रक्रिया, १९०८ च्या संहितेचा आदेश XXXVII चा नियम २ अंतर्गत वरील नावाचे प्रतिवादी तुमच्या विरोधात सदर सन्माननीय न्यायालयात वाद दाखर

केला आहे. वादी त्यामुळे विनंती करतात

ए. प्रतिवादींना वादासाठी **निशाणी ''के''** अशा वादींच्या दाव्याच्या तपशिलानुसार वसुली आणि/किंवा प्रदानाच्या तारखेपर्यंत वाद दाखल झाल्याच्या तारखेपासून मासिक आधारे द.सा. १३.८०% दराने पुढील व्याजासह वैयक्तीक कर्ज खाते क्र. ००१०६०११०००१७६ अंतर्गत थकीत **रु. ६७,३९९.२९ (रुपये सदुसष्ट** हजार तीनशे नव्याण्णव आणि पैसे एकोणतीस मात्र) ची रक्कम संयुक्तपणे आणि वेगवेगळी वादींना चुकती करण्यासाठी आदेश आणि हकूम द्यावेत.

बी. प्रतिवादींना वादाचा खर्च वादींना चुकता करण्यासाठी आदेश आणि हुकूम द्यावेत. तुम्हाला याद्वारे ह्या बजावणीपासून दहा दिवसात तुमच्या वतीने हजर होण्यासाठी समन्स बजावण्यात येते, कसूर केल्यास अशा दहा दिवसांच्या समाप्तीनंतर कोणत्याही समयी वादी रु. ६७,३९९.२९(रुपये सदुसष्ट हजार तीनशे नव्याण्णव आणि पैसे एकोणतीस मात्र) व विनंती केलेल्या व खर्चासाठीची रक्कम व नामदार न्यायालयात आदेश देईल अशा कोणत्याही व्याजासह एकत्रित रकमेसाठी एक हकूम मिळवण्यास हक्कदार असतील

जर तुम्ही तुमच्यावतीने हजर झालात तर त्यानंतर वादी तुमच्यावर निर्णयासाठी एक समन्स बजावतील ज्याच्या सुनावणीच्या वेळी तुम्ही नामदार न्यायालयाकडे वादाचा बचाव करण्याची परवानगी मागू शकतात. प्रतिज्ञापः किंवा अन्य प्रकारे तुम्ही नामदार न्यायालयाला पटवून दिले की, गुणवत्तेवर वादाचा बचाव होऊ शकतो किंवा तम्हाला बचाव करू देण्याची अनुमती देणे कसे संयुक्तीक ठरेल तर तम्हाला बचाव होऊ शकतो किंवा तुम्हाल बचाव करू देण्याची अनुमती देणे कसे संयुक्तिक ठरेल तर तुम्हाला बचाव करण्याची परवानगी मिळू शकेल. माझ्या हस्ते आणि सदर न्यायालयाच्या शिक्क्याने दिले.

सही/-

सदर दिनांक १२ एप्रिल, २०२४

सदर दिनांक १२ एप्रिल. २०२४.



प्रबंधकांसार नगर दिवाणी न्याय अनंत बी. शिंदे ऑण्ड कं वादींकरिता वकील

ठिकाण : मंबर्ड

दिनांक : १६.०४.२०२४

३११, वर्मा चेंबर्स, ३रा मजला, ११, होमजी स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-४००००१. मोबाईल क्र. ९८२०७००१९

र्डमेल : anantshinde.advocate@gmail.com टिप: सदर खटल्याची पुढील तारीख आहे ०९.०७.२०२४. कृपया नगर दिवाणी आणि सत्र न्यायालय बृहन्मुंबई यांच्या अधिकृत वेबसाईटवर स्थिती आणि पुढील तारीख तपासा.

जाहीर सूचना

सूचना याद्वारे जनतेला देण्यात येत आहे की, मी याखालील लिखित परिशिष्टात अधिक तपशीलवारपणे विवर्णित मिळकतीचा विकास करण्यासाठी मे. ॲक्मे एंटरप्रायजेस, भागीदारी कायदा १९३२ च्या तरतुर्द अंतर्गत एक नोंदणीकृत भागीदारी संस्था, त्यांचे व्यवसायाचे प्रमुख ठिकाण येथे प्लॉट सी, सी.टी.एस. क्र.४३/४४/४५/५, गाव मुलुंड, निलम नगर, फेज ॥, गवाणपाडा रोड, मुलुंड पूर्व, मुंबई ४०००८१ यांचे

हक.नामाधिकार, हितसंबंध आणि हक्कदारी तपासत आहोत. सर्व व्यक्तींस, व्यक्ती, हिंदू अविभक्त कुटुंब, कंपनी, बँका, वित्तीय संस्था/नॉन-बँकिंग वित्तीय संस्था, एक फर्म, व्यक्तींची संघटना किंवा व्यक्तींची संस्था, मग ते विधिस्थापित असले किंवा नसले, सावकार आणि/किंवा धनको यांना सदर मिळकतीच्या संदर्भात आणि/किंवा कोणत्याही भाग किंवा विभागासंबंधित वाटप, विक्री, अदलादल, अभिहस्तांतरण, भेट, मृत्युपत्रीत दान, भाडेपट्टी, उप-भाडेपट्टी, गहाण, बोजा, धारणाधिकार, प्रभार, विश्वस्त, वारसा, उत्तराधिकार, करार, कंत्राट, समझोत्याचे ज्ञापन, देखभाल. कोणत्याही न्यायालयाचा डिक्री किंवा आदेश, प्रलंबित वाद, जप्ती, राखीव, विकास हक, एफएसआय वापर किंवा कोणतेही दायित्व किंवा वचनबध्दता किंवा कोणत्याही प्रकारे मागणी कसेही असो आणि/किंवा अन्यथा कोणत्याही कारणास्तव कोणतेही दावा, हक्क, नामाधिकार, हिस्सा आणि/किंवा हितसंबंध असल्यास, ८, ओरिएंटल बिझनेस सेंटर, प्लॉट क्र. १४, राजाबहाद्र् मॅन्शन, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज जवळ. अंबालाल दोशी मार्ग, फोर्ट, मंबई- ४०० ००१ या पत्त्यावर अधोस्वाक्षरीकारांकडे येथे ही सूचना प्रकाशित झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांच्या आत सहाय्यक मूळ कागदपत्रांसह लेखी सदर कळवण्यासाठी याद्वारे विनंती आहे, कसूर केल्यास, अशा व्यक्ती किंवा व्यक्तींचे दावा किंवा दावे काही सल्यास, ते माफ केलेले आणि/किंवा सोडलेल मानले जाईल

वरील उल्लेखित परिशिष्ट :

मुंबई उपनगरच्या नोंदणी जिल्हा आणि उप-जिल्ह्यात, निलम नगर, फेज ॥, गाव मुलुंड, गवाणपाडा रोड, मुलुंड पूर्व, मुंबई ४०००८१ येथे स्थित असलेले आणि वसलेले सी.टी.एस. क्र. ४३/४४/४५/५, प्लॉट . सी, गाव मुलुंड पूर्व, तालुका कुर्ला धारक मोकळी जमीन मोजमापित ४३०७.७ चौ. मी. चे ते सर्व भाग किंवा विभाग आणि पुढीलप्रमाणे सीमाबध्द:

उत्तरेस किंवा त्या दिशेने : संस्कृती अशा जात इमारतीटारे पूर्वेस किंवा त्या दिशेने : वीर सावरकर रोड द्वारे ् श्चिमेस किंवा त्या दिशेने : प्रतापराव गुजर रोड द्वारे : निलम नगर, फेज ॥ द्वारे दक्षिणेस किंवा त्या दिशेने

दिनांकित सदर १७ एप्रिल, २०२४.

श्री, प्रतिक के शाह

मध्य रेल्वे

भारताचा राष्ट्रपती करिता आणि च्या वतीने वरिष्ठ

निविदा सूचना सदोष भागांची दुरूस्ती साठी

विभागीय विद्युत अभियंता (गती शक्ती युनिट), बीबी, ३रा मजला, जुना एरिया मॅनेजर यांचे इमारत, गुडस् डेपो, पी. डिमेलो रोड, वाडी बंदर, मुंबई-४०० ०१० पुढील कामासाठी स्थापित आणि नामांकित कंत्राटदारांकडन वेबसाईट www.ireps.gov.in मार्फत खली ई-निविदा (सिंगल पाकीट प्रणाली मध्ये) मागवित आहे . इती दिलेली निविदा स्विकारले जाणार नाही. निविदा सादर करण्याची अंतिम तारीख २४.०५.२०२४ रोजी १५.०० वा. आणि निविदा त्याच दिवशी १५.०० वा. नंतर <mark>उघडण्यात येईल. कामाचे नाव</mark> : मध्ये रेल्वेच्या मुंबई विभागाच्या नागोठाणे टीएसएस येथे २२० केव्ही/२७ केव्ही २१.६ एमव्हीए टॅक्शन पॉवर टान्सफोर्मर (मे. एबीबी निमित्तीं) च्या एक संख्या . चा सदोष भागांची दुरूस्ती समाविष्टित पूर्ण तपासणी करणे. **निविदा खर्च (अंदाजे):** रू. १५.९२ लाख. <mark>आवश्यक बोली सुरक्षा</mark> : रू ३१,९००/-. प्रस्तावाच्या वैधता : ६० दिवसे पूर्तता कालावधी : ०३ महिने पावसाळ्यासह निविदेचा संपूर्ण तपशील वेबसाईट www.ireps.gov.in वर उपलब्ध आहे. संपूर्ण निविदा दस्तावेज वेबसाईट वरून डाऊनलोड करता येईल. ई-निविदा सूचना क्र. : बीबी-जीएसय् – २०२४ – २५ – ०२ दिनांकीत : १५.०४.२०२४ 25 अपने जानवरों को रेल लाइन से दर रखें

सही / -वकील उच्च न्यायालय

HDFC BANK

पत्ता: एचडीएफसी बँक लि., १ला मजला, आय थिंक टेक्नो कॅम्पस, कांजुरमार्ग (पू), मुंबई ४०० ०४२.

कब्जा सूचना (नियम ८ (१) कलमाअन्वये - स्थावर मिळकतीकरिता) निम्नस्वाक्षरीकार हे **एचडीएफसी** बँक लि. चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायक्षेशन ॲन्ड रिकन्स्ट्रवशन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ च्या तरतदींअंतर्गत आणि कलम १३ (१२) सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांच वापर करून मागणी सूचना जारी करून खालील नमूद संबंधित कर्जदार आणि हमीदार यांस सदर ॲक्टच्या कलम १३(२) अंतर्गत संबंधित सूचनांमधील नमूद रकमांच परतफेड ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

सदर रकमांची परतफेड करण्यास संबंधित कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी बाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा सांकेतिक ताबा मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲवटच्या कलम १३(४) अंतर्गत सहवाचत प्रदरह रूल्सच्या नियम ८ अन्वये घेतला आहे.

विशेषतः संबंधित कर्जदार आणि हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीश करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा **एचडीएफसी बँक लि.** यांस खालील संबंधित नमूद रकमेसह सांपारिर्वक दरावरील व्याजासाठी भाराअधीन राहील nरण मत्तेच्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲवटच्या कलम १३ चे उप-कलम (८) च्या तरतुर्दीकडे कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले जात आहे

कर्जदार/हमीदाराचे नाव	कर्ज खाते क्र.	तारण मत्तेचे वर्णन	कलम १३(२) सूचनेची तारीख	सूचनेनुसार थकबाकी रक्कम	कब्जाची तारीख			
(१) मे. आर ए निञ्ज टुल्स द्वारे त्यांचे प्रोप्रायटर श्री. रामशिष के सिंग (२) श्री. रामशिष के. सिंग (३) सौ. बिंदु रामशिष सिंग	आणि ८२१४२६४	शॉप क्र. ८, तळ मजला, बी बिंग, हार्मनी अपार्टमेंट, मिलिटरी रोडलगत, मरोळ अंधेरी (पूर्व), मुंबई – ४०००७२, मोज. ११,८३ ची. मी. शी संलप्तित २३५ ची. फू. चे चटई क्षेत्र. सीमाबद्धतेत्रमाणे, पूर्व – कृष्णालाल मारवाह मार्ग, पश्चिम – मिठी नदी/मोकळा प्लॉट, दक्षिण – ए बिंग/मोकळा प्लॉट, उत्तर – सी बिंग/ बद्गी मंजिल टॉबर. सदर मिळकत ही श्री. शी. रामशिष के. सिंग आणि सी. बिंदु सिंग यांच्या मालकीची आहे.	२७/०१/२०२४	₹. ₹८,०₹,७८७. ९ ८	१६/०४/२०२३			
दिनांक: १६/०४/२०२४ सही/-								

MOTILAL OSWAL

HOME LOANS

मोतीलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड

प्राधिकृत अधिकारी, एचडीएफसी बँक लि

सीआयएन क्रमांकः यु६५९२३एमएच२०१३पीएलसी२४८७४१ **नोंद. कार्यालय:** मोतीलाल ओसवाल टॉवर, रहिमतुल्ला सयानी रोड,

एसटी डेपोसमोर, प्रभादेवी, मुंबई - ४०००२५, **ईमेलः** hfquery@motilaloaswal.com

शाखा कार्यालय: श्रीजी तांदळे आर्केड, ३रा मजला, शिवाजी चौक, वामन हरि पेठे ज्वेलर्सच्या वर, कल्याण (प.), मुंबई ४२९३०९ संपर्क क्र.:- पांडुरंग दगडू जाधव - ७५०६७७६५०५ आणि अमित अंबुलें - ७५०६७७६५०५

ई-लिलाव नि विक्रीकरीता जाहीर सूचना

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ व ९ करिता परंतुकासह वाचत सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ अंतर्गत स्थावर मनांच्या विक्रीसाठी १५ दिवसांची ई-लिलाव विक्री सचना नर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि जामीनदार यांना याद्वारे सूचना देण्यात येते की, मोतिलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड (पूर्वीचे नाव ॲस्पायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड)/तारणी धनकोच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी ज्यांचा प्रत्यक्ष कब्जा घेतला त्या तारणी धनकोंकडे गहाण/भारग्रस्त असलेल्या खाली वर्णन केलेल्या स्थावर मिळकती, येथे खाली वर्णन केलेल्या कर्जदार व जामीनदार यांच्याकडून मोतिलाल ओसवाल होम फायनान्स लिमिटेड (पूर्वीचे नाव ॲस्पायर होम फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड)/तारणी धनकोच्या धनको यांना येणे थकवाकी असलेली येथे खाली वर्णन केलेली थकवाकी आणि मु सुलीच्या तारखेपर्यंत त्यावरील पुढील व्याज आणि त्यावरील इतर खर्च यांच्या वसुलीसाठी येथे खाली वर्णन केलेल्या तारीख आणि वेळेस ''जसे आहे जेथे आहे'', ''जसे आहे जे आहे'' आणि ''जे काही आहे तेथे आहे'' तत्त्वावर विकल्या जाणार आहेत. राखीव किंमत, इसारा अनामत रक्कम (इअर) आणि इअर जमा करण्याची अंतिम तारीख देखील खाली नमूद केली आहे.

कर्जदार/	मागणी सूचनेची	स्थावर मिळकतीचे	राखीव किंमत, इअर आणि इअर	ई-लिलावाची
हमीदार / कर्ज खाते	तारीख आणि रक्कम	वर्णन	सादर करावयाची अंतिम तारीख	तारीख आणि वेळ
लॅनः एलएक्सपीईएन००११६-	११-११-२०२३	फ्लॉट क्र. ३१०, ३रा	राखीव किंमत:	तारीख:
१७००४५७४९	करिता	मजला, साई इच्छा	रु. ६०००००/ -	२२-०५-२०२४
शाखाः पेण	रु.: ८५९४५१/-	बिल्डिंग, स. क्र. १५३,	(रु. सहा लाख मात्र)	स. ११:०० ते
कर्जदारः प्रदिप दुर्योधन	(रूपये आठ लाख	हिस्सा क्र. ६२ धारक,	इअर: रु. ६००००/-	स. ११:३० (सह
काटकर	एकोणसाठ हजार	गाव-धनसार, तालुका-	(रु. साठ हजार मात्र)	प्रत्येकी ५ मिनिटांच्या
सह-कर्जदार:	चारशे एकावन्न मात्र)	पनवेल, रायगड, महाराष्ट्र	इअर जमा करण्याची शेवटची	अमर्यादीत
लक्ष्मीकांत दुर्योधन काटकर		४१०२०६	तारीखः	विस्तारासह)
			२१-०५-२०२४	

लिलाव बोली दस्ताऐवजाच्या पुढील अटी व शर्तीनुसार आणि त्यात नमूद केलेल्या प्रक्रियेनुसार आयोजित केला जाते. बोलीदार बोली माहिती आणि समर्थनासाठी, ई-लिलाबासाठी ठेवलेल्या सरक्षित मालमत्तेचे तपशील आणि ऑनलाइन सबमिट केले जाणारे बोली फॉर्म करीता आमच्या ई-लिलाब सेव प्रदाता, मे. गोल्बटेक इन्फोसिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड च्या वेब पोर्टल https://BestAuctionDeal.com ला भेट देऊ शकतात. इच्छुक खरेदीदार न्याच पोर्टलवर लिलावाच्या अटी आणि शर्ती आणि प्रक्रियेतून जाऊ शकतात आणि **पांडुरंग दगडू जाधव – ७५०६७७६५०५ आणि अमित अंबुर्ले** -७५०६७७६५०५ यांच्याशी संपर्क साधू शकतात. वर नमूद केलेल्या वेब पोर्टलवर तपशील उपलब्ध आहेत आणि त्यांच्या **केंद्रीकृत हेल्प डेस्कः +९१**

९८१०० ८९९३३, +९१ १२४ ४४ ७० ८५५, ई-मेल आयडी: Care@BestAuctionDeal.com वर संपर्क साधू शकतात. दिनांक: १७.०४.२०२४

भाषांतरामध्ये त्रुटी आढळल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य धरण्यात येईल

प्राधिकृत अधिकारी (मोतीलाल ओसवाल होम फायनान्य लिमिटेड)



नोंद. कार्यालय: आयडीबीआय बँक , आयडीबीआय टॉवर, डब्ल्युटीसी संकुल, कफ परेड, मुंबई –४००००५. **शाखा कार्यालय:** आडीबीआय बँक लि., रुस्तुमजी ओझोन, शॉप क्र. ७, लक्ष्मी सिंग संकुल, गोरेगाव फ्लायओव्हर जवळ, एमटीएनएल ऑफिस, गोरेगाव पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र - ४०००६२.

मो. क्र.: ९८३९६३५३४६/९९५३५८१४८३/९८९३६९४१२३ इमेल: abhishek.singh@idbi.co.in आणि rishrai aneia@idbi.co.in : www.idbibank.in

ई—लिलावाद्वारे सार्वजनिक सूचना नियम ८(६) किंवा ९(१) ची तरतृद पहा मुंबई, महाराष्ट्रमधील प्रमुख ठिकाणी विक्रीसाठी निवासी मालमत्ता

साधो कृपा शंकर सिंग आणि अलका साधो सिंग द्वारे आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी सुरक्षितता म्हणून

गहाण ठेवलेल्या खालील मालमनांच्या विकी.

ायडीबीआय बँक लि. (आयडीबीआय) चे प्राधिकृत अधिकारी (एओ) म्हणून निम्नस्वाक्षरीकार, **साधो कृपा शंकर सिंग** यांच्याकडून आर्थिक सहाय्य मिळवण्यासार सरक्षितता म्हणून गहाण ठेवलेल्या खालील मालमत्तांच्या विक्रीसाठी मोहोरबंद पाकिटामध्ये बोली/प्रस्ताव आमंत्रित करीत आहे. सिक्य्रिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड इनफोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता नियम ८(६) आणि ९(१) च्या तरत्दीनसार सिक्यरिटी इंटरेस्ट (ऑमलबजावणी) नियम, २००२ सह वाचले गेले, ज्याचा ताबा एओ, आयडीबीआय बँक लि. ने ११.०१.२०२४ रोजी घेतला आहे.

मालमनेचे संक्षिप्र वर्णन : म्लॅट क्र. ६०७, ६वा मजला, एस आर रेसिडेन्सी, पुरापाडा मैदानाच्या समोर, आगाशी रोड, विरार पश्चिम, विरार, महाराष्ट्र – ४०१३०१ चर्टई क्षेत्र : ५०.०२ चौ. मी. आयडीएफसी बँक लि.ची थकबाकी

१०.०१.२०२४ रोजी साधो कृपा शंकर सिंग आणि अलका साधो सिंग यांना देय रु. ३५,९४,६६७.०० (अधिक खर्च, शुल्क आणि पुढील व्याज ११-०१-२०२४ पासून प्रभावी) ई-लिलावाची तारीख राखीव किंमत तपासणीची तारीख ईएमडी सह बोली साद

१. ह. ४३,५३,०००/-78.08.7078 07.04.7078 03.04.2028 द. ४.०० पर्यंत स. ११.३० ते दु. १२.०० वा. ¥,38,000/-(स. ११.०० ते द. ४.००) बोली दस्तावेजात दिसणाऱ्या अटी आणि शर्ती चा सारांश:

सरक्षित मालमनेची विक्री "जसे आहे तथे आहे आधारावर", "जसे आहे जे आहे आधारावर", "जसे आहे जे काही आहे आधारावर " आणि कोणत्याही आधाराविना" तारण धनको म्हणजेच.: आयडीबीआय बँक लि. करिता आणि वतीने केली जाईल.

उपरोक्त मालमत्ता वर नमूद केलेल्या राखीव किमतीपेक्षा कमी विकल्या जाणार नाहीत. बोली वाढीची रक्कम रु. १०,०००. इसारा ठेवी - (इरठे) वर व्याज घेणार नाही, ओएच बोली उघडण्याच्या तारखेपासून ३ महिन्यांपर्यंत शीर्ष तीन बोलीदारांचे ईएमडी राखून ठेवू शकतो. ओए शीर्ष तीन

बोलीदारांमध्ये परस्पर बोली लावण्याची परवानगी देऊ शकतो. विक्री वेबसाइटवर ई-लिलाव प्लॅट फॉर्मवर होईल: www.bankeauctionwizard.com आणि ०३.०५.२०२४ **रोजी सकाळी ११.३० ते १२.००** या वेळेत प्रत्येकी ५ मिनिटांचा अमर्याद विस्तारसह होईल. इच्छुक बोलीदारांकडे वैध ई-मेल पत्ता असावा. हुपया मे ॲन्टारेस सिस्टम लिमिटेडशी संपर्क साधा, # २४, सुधा कॉम्प्लेक्स, ३रा टप्पा, ४था ब्लॉक, बसवेश्वरनगर, बंगलोर-५६००७९. **संपर्क व्यक्तीचे ना**ठ ई-मेल : <u>sushmitha.b@antaressystems.com</u> / <u>marina.j@antaressystems.com</u> (मो.) ८९५१९४४३८३/ ९६८६१९६७५१, (एल)-०८०-४०४८२१०० (तांत्रिक आणि बोली प्रक्रियेसाठी).

ई-लिलाव विक्री प्रक्रियेत भाग घेण्यासाठी बोली सादर करण्यापूर्वी लिलाव विक्रीच्या तपशीलवार अटी व शतींसाठी बोलीदारांना वेबसाइट

www.bankeauctionwizard.com वर जाण्याचा सल्ला दिला जातो. आयडीबीआय बँक लि.च्या नावे काढलेल्या कोणत्याही शेड्यूल्ड बँकेतून इसारा रक्कम ठेव (ईएमडी) डीडीद्वारे जमा केली जाईल. गोरेगाव पश्चिम शाखा, मुंबई येषं देय आहे किंवा पाठवायचे आहे **खाते क्रमांक ६५६३४९१५०१००२६, आयएफसी कोड : आयबीकेएल**००००६५६, शाखेचे नाव : आयडीबीआय बॅंक लि. चौधरी नगर, कांदिवली पूर्व, मुंबई च्या वतीने आणि केवायसी कागदपत्रांसह पेमेंटचा पुरावा सादर करावा (फोटो ओळख आणि पत्ता पुरावे) जसे की पॅन काइं (अनिवार्य), आधार कार्ड, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, ड्रायब्हिंग लायसन्स इ. इच्छुक बोलीदारांनी भरलेल्या ईएमडीच्या रकमेवर कोणतेही व्याज असणार नाही.

बोली लावणाऱ्याने ई-लिलावात भाग न घेतल्यास ईएमडी जप्त केला जाईल. यशस्वी बोली लावणाऱ्याला विक्रीच्या पृष्टीकरणाच्या वेळी विक्री किमतीच्या २५% (जमा केलेल्या ईएमडीची रक्कम कमी) जमा करणे आवश्यक आहे. विक्रीच्य किमतीची शिक्षक रक्कम विक्रीची पुष्टी झाल्यापासून १५ दिवसांच्या आत किंवा अज द्वारे मान्य केलेल्या अशा विस्तारित कालावधीच्या आत भरावी लागेल. विहित कालावधीत शिल्लक रक्कम जमा करण्यात अयशस्वी झाल्यास, जमा केलेली रक्कम बयाणा रकमेसह जप्त केली जाईल. कोणतेही कारण न देता कोणतीही किंवा सर्व बोली स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार ओए राखन ठेवतो. सर्व बोली नाकारल्या गेल्यास, ओए ने सरफेर्स

कायद्यामध्ये विहित केलेल्या कोणत्याही पद्धतीनुसार मालमत्ता विकण्याचा अधिकार राखून ठेवला आहे. बिड दस्तऐवजात नमूद केलेली सुरक्षित मालमत्ता सुरक्षित कर्जदारांच्या तारण मर्जीने तयार केलेल्या शुल्क/गहाण्यावर आधारित आहेत, ज्याचा तपशील बोल दस्तऐवजात दिलेला आहे. स्वारस्य असलेल्या पक्षांना सुरक्षित मालमत्तेच्या तपशीलांची पडताळणी करण्याची विनंती केली जाते आणि विनंतीनुसार एओ कडे

उपलब्ध गहाण ठेवलेल्या मालमत्तेशी संबंधित रेकॉर्डचे निरीक्षण करावे. सुरक्षित धनको सुरक्षित मालम्होतील कोणत्याही त्रुटी/वगळणे/विसंगती/उणिवा इत्यादीसाठी किंवा कोणत्याही परवानम्या इत्यादी मिळविष्यासाठी किंवा कायद्यान स्थापित केलेल्या कोणत्याही प्राधिकरणाच्या देय रकमेसाठी जबाबदारी घेत नाहीत. . सुरक्षित मालमत्तेची केवळ सुरक्षित कर्जदाराच्या शुल्क आणि भारांपासून मुक्तपणे विक्री केली जात आहे.

११. यशस्वी बोलीदाराने मुरक्षित मालमत्तेच्या हस्तांतरणासाठी मुद्रांक शुल्क, नोंदणी, खर्च, कर दायित्वे, जर काही असेल तर इत्यादी सर्व आवश्यक खर्च उचलणे

१२. बोली दस्तऐवज ओए, आयडीबीआय बँक लि., शाखा कार्यालय, आयडीबीआय बँक, रुस्तुमजी'ज् ओझोन, शॉप क्र. ७, लक्ष्मी सिंग संकुल, गोरेगाव फ्लायओव्ह जवळ, एमटीएनएल ऑफिस, गोरेगाव परिचम, मुंबई, महाराष्ट्र – ४०००६२ येथून मिळवता येईल, मो. क्र. ९८३९६३५३४६/ ७८००५५२०००/९८९३६९४१२३ वर, ईमेल: <u>abhishek.singh@idbi.co.in</u> आणि <u>www.idbibank.in</u> वरून देखील डाउनलोड केले जाऊ शकते.

१३. ओए, आयडीबीआय बँक लि., गोरेगाव पश्चिम शाखा, मुंबई, यांच्याशी मो. क्र. ९८३९६३५३४६ , **ईमेल :** <u>abhishek.singh@idbi.co.in</u> वर वरील पत्त्यावर एप्रिल १६, २०२४ ते मे २, २०२४ दरम्यान कोणत्याही कामाच्या दिवशी सकाळी १०:०० ते ०४:०० वा. दरम्यान बोली दस्तऐवज मिळविण्यासाठी ज्यात विक्रीच्या तपशीलवार अटी व शर्ती, बोली फॉर्म इ. साठी वैयक्तिकरित्या संपर्क साधावा. १४. कर्जदार/जामीनदारांना याद्वारे सरफेसी कायद्याच्या नियम ९ (१) अंतर्गत नोटीस देण्यात आली आहे की या नोटीसच्या तारखेपासून ३० किंवा १५ दिवसांनंतर नियम्

८ (५) नियमांमध्ये नमूद केलेल्या खालीलपैकी कोणत्याही पद्धतीचा अवलंब करून सदर स्थावर मालमत्ता विकली जाईल

प्राधिकृत अधिकारी, आयडीबीआय बँक लि.



भारत को-ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि.

(मल्टी-स्टेट शेड्युल्ड् बँक)

मध्यवर्ती कार्यालय ः "मरुतागिरी", प्लॉट क्र. १३/९ए, सोनावाला रोड, गोरेगाव (पूर्व), मुंबई – ४०० ०६३. द्रध्वनी :- ६१८९०१३४/६१८९००८३.

कब्जा सूचना

निम्नस्वाक्षरीकार, **दी भारत को-ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि. चे प्राधिकृत अधिकारी** या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून मागणी सूचना जारी करून खालील उल्लेखित कर्जदार यांना सूचनेतील नमूद रकमेची परतफेड सदर सूचनेच्या प्राप्तीच्या ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यास सदर कर्जदार असमर्थ ठरल्याने, सदर कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा सांकेतिक कब्जा निम्नस्वाक्षरीकारांना प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत सहवाचता सदरह नियमावलीच्या नियम ८ अन्वये **१५ एप्रिल, २०२४** रोजी घेतला आहे.

विशेषत: सदर कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा **भारत को–ऑपरेटिव्ह बँक (मुंबई) लि.** खालील नमूद्रक्रम त्यासह त्यावरील पुढील

व्याज	व्याजाच्या भाराअधान राहाल.									
अ.	कर्जदाराचे नाव	मागणी सूचनेची तारीख	मिळकतीचे वर्णन							
殐.		आणि थकीत रक्कम								
۶.	मुख्य कर्जदार	२०.११.२०२३	फ्लॅट क्र. ४, मोजमापित २६९ चौ. फू. चटई क्षेत्र म्हणजेच ३२२. ८० चौ. फू.							
	श्री. संदिप विञ्ठल सुवर्णा,	रु. ६८,८७,५०१/-	बिल्ट अप क्षेत्र समतुल्य ३० चौ. मीटर्स, आशिष सहवास को-ऑपरेटिव्ह							
	संयुक्त/सह-कर्जदार :	एकत्रित सह वरील	हाऊसिंग सोसायटी लि. च्या "आशिष सहवास" अशा ज्ञात इमारतीच्या बी							
	श्रीम. शोभा विठ्ठल सुवर्णा	सदरप्रमाणे पुढील व्याज.	विंग मधील तळ मजल्यावर, जमीन सर्व्हे क्र. १०१, हिस्सा क्र. ६, सीटीएस							
			क्र. १८७ धारक वर बांधकामित, गाव चकाला, तालुका अंधेरी, मुंबई							
			उपनगराच्या नोंदणी उप जिल्हा आणि जिल्ह्यात, प्लॉट क्र. १८७ए, तरूण							
			भारत सोसायटी जवळ, देओल वाडीच्या मागे, चकाला, अंधेरी (पूर्व),							
			मुंबई-४०० ०९९ त्यासह शेअर प्रमाणपत्र क्र. ०९ अंतर्गत सोसायटीच्या भाग							
			भांडवलातील वाटा, नामाधिकार, अधिकार आणि हितसंबंध, श्री. संदिप							
			विट्ठल सुवर्णा आणि श्रीम. शोभा विट्ठल सुवर्णा यांच्या मालकीचे.							
٦.	मुख्य कर्जदार	०३.०१.२०२४	रूम क्र. सी-५, मोजमापित ३० चौ. मीटर्स बिल्ट अप क्षेत्र, चारकोप (१)							
	श्री. सुनिल शांताराम	रु. ७,७९,१११/-	वक्रतुंड को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. च्या तळ मजल्यावर, जमीन							
	मुळे,	एकत्रित सह वरील	प्लॉट क्र. ५१५ धारकच्या भाग आणि विभागांवर बांधकामित, रोड क्र.							
	संयुक्त/सह-कर्जदार:	सदरप्रमाणे पुढील व्याज.	आरएससी-४५, सी.टी.एस. क्र. १सी/१/५५५, गाव कांदिवली, तालुका							
	श्रीम. विनिता सुनिल मुळे		बोरिवली, बांद्राच्या उप-नोंदणी जिल्ह्यात, मुंबई उपनगर जिल्हा, सेक्टर -							
	आणि श्रीम. चेतन सुनिल		५, चारकोप, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०० ०६७ येथे असलेले,							
	मुळे		वसलेले आणि स्थित त्यासह शेअर प्रमाणपत्र क्र. ०१३ अंतर्गत							
			सोसायटीच्या भाग भांडवलातील वाटा, नामाधिकार, अधिकार आणि							
			हितसंबंध, श्री. सुनिल शांताराम मुळे यांच्या मालकीचे.							

ठिकाणः अंधेरी (पू), कांदिवली (प) दिनांक : १६.०४.२०२४

सही/-प्राधिकृत अधिकारी

हीट कीट ग्लोबल सोल्युशन्स लिमिटेड

(सीआयएनः एल७०१००एमएच१९८८पीएलसी०४९९२९) नोंद. (का.): कार्यालय क्र. ३१३१/बी, रुस्तमजी ईज झोन, लक्ष्मी सिंग कॉम्प्लेक्स, मालाड (पश्चिम), मुंबई-४०००६४

ईमेलः hitkit.global@gmail.com वेबसाईटः www.hitkitglobal.com 10.1 0 0 0 10 1 00 00 0

३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाह	री आणि वर्षा	करिता लेखाप	रीक्षित वित्तीर	ग निष्कर्षांचे ी	विवरण
				(ईपीएस सोडून	रुपये लाखात)
तपशील		संपलेली तिमाही		संपले	ले वर्ष
	39.03.7078	39.97.7073	39.03.7073	39.03.7078	\$9.03.7073
	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)
।. उत्पन्न					
प्रवर्तनातून महसूल	E.94	६.९७	8.90	२७.३६	२६.६७
इतर उत्पन्न	१.४८	३.२८	१७.१४	१३.८७	२६.४२
एकूण उत्पन्न	88.5	१०.२५	82.89	88.83	43.09
॥. खर्चः					
वापरलेल्या सामुग्रीचा खर्च	-	-	-	-	-
व्यापारातील मालाची खरेदी	Ę.04	ξ.οξ	3.66	२३.९४	१९.५८
तयार मालाच्या वस्तुसूचीतील बदल, प्रगतीशील काम आणि					
व्यापारातील माल	-	-	-	-	_
कर्मचारी लाभ खर्च	१.४०	০,হ্৬	0.62	३.६३	3.32
वित्तीय खर्च	0.04	-	-	0.28	-
घसारा, कर्जफेडी आणि कमी करणे खर्च	-	-	-	-	-
इतर खर्च	१८.०२	३.२७	१३.९९	२९.५१	२९.६०
एकूण खर्च	२५.५२	90.09	96.59	49.30	५२.५६
III. अपवादात्मक बाबी आणि करपूर्व नफा/ (तोटा)	(१७.०९)	0.78	३.१५	(१६.०६)	0.49
IV. अपवादात्मक बाबी	280.02	-	-	२५५.७८	-
V. करपूर्व नफा	(२५७.११)	0.78	३.१५	(२७१.८५)	0.47
VI. कर खर्च	-	(0.08)	(0.93)	-	(0.93)
-चालू कर	-	(0.0ξ)	(0.83)	-	(0.83)
– मागील वर्षाच्या तुट/(आधिक्य) साठी तुरतुदी	-	-	-	-	_
- स्थगित कर	-	-	-	-	-
VII. कालावधीसाठी नफा	(२५७.११)	0.96	3.09	(२७१.८४)	0.39
इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर)	_	-	-	_	_
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	(२५७.११)	0.96	3.07	(२७१.८४)	0.39
भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. २/- प्रत्येकी)	980.00	980.00	00,00	080.00	980.00
इतर इक्किटी	-	-	-	(५१.४८२)	220.30
प्रति समभाग प्राप्ती (दर्शनी मूल्य रु. २) (अवार्षिक)				, , , , ,	
(ए) मूलभूत	(०.६९४९)	0,0004	9300.0	(०.७३४७)	0,00??
(बी) सौम्यिकृत	(0.5989)	0,0004	9,000,9	(0.880.0)	0,0099
1	1	,		(,)	, ,

. १४ मार्च २०२४ रोजी संप्रलेखा ४थी विमादी आणि वर्षांसाठी अलेखापरीक्षित वित्तीय क्लिक्षं लेखापीक्षण समितीने पनविलोकित केले आणि १५ एपिल. २०२४ रोजी बालेल्या त्यांच्य बैठकीत संचालक मंडळाने मंजुरी दिली. वैधानिक लेखागरीक्षकांनी एक अपरिवर्तित लेखापरिक्ष मत व्यक्त केले आहे. वित्तिय निष्कर्ष कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १३३ अंतर्गत विहित नुसार कंपनी (इंडियन अकाऊंटिंग स्टॅन्डर्ड) रुल, २०१५ ला अनुसरुन बनविलेले आहे.

मागील तिमाहीच्या आकडेवारी संपूर्ण विनिय वर्षाच्या संदर्भात लेखापरिक्षित आकडेवारी आणि संबंधित विनीय वर्षाच्या तिसरी तिमाही च्या अलेखापरिक्षित प्रकाशित तारखे रोजीच्या वर्षासाठ आकडेवारीच्या तीलानिक आकडेवारी आहे. कंपनी प्रामख्याने 'रिटेल विजनेस' व त्याअनुषंगाने होणाऱ्या अन्य सर्व कामात कार्यरत आहे. अथा रितीने इंड एएस १०८ ''प्रवर्तकीय विभाग'' मधील व्याख्येप्रमाणे अन्य सर्व कामत कार्यरत आहे.

जलतार चन्य विकास सद्र वर्षांमध्ये कंपनीने इंडियन अकाऊंटिंग स्टैंडर्ड (इंड−एएस ३६) च्या आवश्यकतेनुसार वरील विवरणामध्ये अपवादात्मक बाबीं अंतर्गत रु. २.४० कोटी ची रक्कम जमीन मत्तेवर कमतरता तोटा

मागील कालावधीसाठीची आकडेवारी आवश्यकतेनुसार पुनर्गठीत आणि/किंवा पुनर्वगीकृत केली आहे.

संचालक मंडळाच्या आदेशावर-हीट कीट ग्लोबल सोल्युशन्स लिमिटेड साठी

. मनोत्स गोपाल दास

. सतीश शंकर कांबळे

१४६२१०२(११४-

दिनांकः १६.०४.२०२४

ठिकाणः मुंबई

रिटाबेन पी. भोजानी

ई-लिलाव विक्री सूचना

एडेलवैस ॲसेट रिकन्स्टक्शन कंपनी लिमिटेड आयएन् : यु६७१००एमएच२००७पीएलसी१७४७५९ रिटेल सेंटल आणि नोंदणी कार्यालय: एडलवैस हाऊस, सीटीएस रोड लगत, कलिना, मुंबई-४०००९८

सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्य्रिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ (''रुल्स'') च्या नियम ८(६) आणि ९(१) च्या परंतुकान्वये स्थावर तारण मत्तेच्या विक्रीकरिता ई-लिलाव विक्री सूचना की, **एडेलवैस ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड** (यानंतर मूळ सावकार/डीएचएफएल असा उल्लेख) ने सरफैसी ॲक्ट, २००२ चे ट्रस्टी म्हणून तिच्या क्षमतेत तिची मालकी/कृती वर एडलवे अंसेट रिकन्ट्रबशन कंपनी लिमिटेड (यानंतर ''ईएआरसी'' असा उद्घेख) कडे वित्तीय मता अभिहस्तांकीत केल्या आहे. इएआरसी डीएचएफएलच्या जागी आली आहे आणि त्यातील तारण हितसंबंध हमी, तारणांसह वित्तीय मतेच्या संदर्भात डीएचएफएल चे सर्व हक्क, नामाधिकार आणि हितसंबंध कर्जदारांनी घेतलेल्या वित्तीय सहाय्याच्या संदर्भात ईएआरसी मध्ये विहित झाले आहेत आणि ईएआरसी तारण धनको म्हणून तिच्या अधिकाराचा वापर करीत आहे.

. सर्वसामान्य जनता आणि विशेषतः कर्जदार आणि हमीदार यांना याद्वारे ३० दिवसांची याद्वारे सूचना देण्यात येते की, खालील विर्णिलेल्या स्थावर तारण मत्ता या तारण धनकांच्या नावे गहाण आहेत ज्यांचा प्रत्यक्ष कब्जा प्राधिकृत अधिकारी (प्रा. अ.) नी घेतला आहे. त्या कर्जदार आणि हमीदार यांचेकडून इएआसीला प्राप्त आले कोणतेही पेसे वजा करन त्यावरील पुढील व्याज आणि इतर खर्च/परिव्ययासह एकत्रित इएआसीला धकीत येथील खालील नमूद रकमे च्या यसुलीकारता ''जे आहे जेथे आहे'', ''जे आहे जसे आहे'' आणि ''जे काहि आहे तेथे आहे'' तत्याने विकय्यात पेणार आहे. मिळकतीकरिता राखीव किंमत आणि इसारा अनामत रेक्कम खाली नमूद केलेली आहे.

			16	नलावाकरिता ठेवलेल्या तारण	। मत्तेचा तपशील:				
अनु.	कर्ज खाते क्र.	कर्जदार/	विश्वस्त	बँक आणि शाखेचे नाव,	२९.०२.२०२४	राखीव किंमत	इसारा अनामत	लिलावाची	कब्जाचा
殐.		सह कर्जदार/हमीदाराचे नाव	नाव	खाते क्रमांक आणि आयएफएससी को ड	रोजीस एकूण थकीत रक्कम	(भा. रु. मध्ये)	रक्कम (इअर) (भा. रु. मध्ये)	तारिख आणि वेळ	प्रकार
٧.	१६२००००२२८१/ पिरामल कॅपिटल हाऊसिंग फायनान्स लि.	१. अखिलेश वादव (कर्जदार) २. आशा अखिलेश वादव (सह-कर्जदार)	ईएआरसी- ट्रस्ट-एसी- ३७१	आयसीआयसीआय बँक लि नरिमन पॉइंट ०००४०५११८३०४ आयएफएससी आयसीआयसी००००००४	₹5. ≩८, २१,२५८.४४	₹. ₹₹,00000/-	₹5. २०,२०,०००/-	२२.०५.२०२४ दु. ०३.००	प्रत्यक्ष

(कर्जदार) 22.04.2022 000804996308 रू. ३०,३९,८५२.६१ 308 (सह-कर्जदार)

नरिमन पॉइंट

मिळकतीचे वर्णन: जिमन धारक फ्लॅट क्र.५०३, ५वा मजला, बी विंग, हरिश्चंद्र अपार्टमेंट, शिल रोड साई सुष्टी रेसिडेन्सी, डवले, दिवा (पूर्व), ठाणे-४००६१२, महाराष्ट्र चे ते सर्व भाग आणि

	७४/१ कर बांधकमित आणि स्थित ड्रीम सिटी अशा ज्ञात कॉम्प्लेक्स आणि सेक्टर क्र–९ मध्ये बिल्डिंग क्र–३ मधील सी विंग, २रा मजला वर निवासी फ्लॅट क्र–२०४ मोजमापित –५०० ची.फू. (बिल्ट अप क्षेत्र) चे ते सर्व भाग आणि विभग.								
Э.	१३४८३१५ (१४०००००१६८५)	१. राज शर्मा (कर्जदार) २. सपना शर्मा (सह-		आचसीआचसीआच बँक लि नरिमन पॉइंट ०००४०५११८३०४	₹. २८,८०,१४०. ९ १	₹5. ₹3.00,000,00	₹. १,30,000/-	२२.०५.२०२४ इ. १२.००	प्रत्यक्ष

٧.	१६२५१५५ (११४००००३४३२) डीएचएफएल	१. रहमान खान मुन्सीराझा खान (कर्जदार) २. जमिला बेगम खान (सह-कर्जदार)	ईएअस्सी- ट्रस्ट-एसी- ३७१	आयस्।आयस्।आयं बक्त ।ल निस्मन पॉइंट ०००४०५११८३०४ आयएफएससी आयस्तीआयसी००००००४	₹5.	रू. १४,००,०००.००	₹,४०,०००/-	२२.०५.२०२४ दु.०१.००	प्रत्यक्ष
मिळ	मिळकतीच वर्णन: फ्लॅट क्र.०१, तळ मजला, बी विंग, टाईप डी ठाकूर आयकॉन, बी/एच राजपूत मॉल, काशीवाडी बोईसर तारापूर रोड, पास्थल सिटी, पालधर स्टेट, महाराष्ट्र पिनकोड-४०१५०१								

नरिमन पॉइंट ,००००२८३३३२) २. प्रियांका सतीश

- 1		कावळ (सह-कानदार)	आयसीआयसी००००००४								
-	मिळकतीच वर्णन: फ्लॅट क्र.०१, तळ मजला, सी विंग, बिल्डिंग क्र.३, मंगल मुत्ती अघर्टमेंट सीएचएसएल, सोपारा रोड, क्यू ऑण्ड क्यू रेस्टॉस्ट, मीरगाव, नालासोपारा पूर्व, पालधर, महाराष्ट्र–										
- [४०१२०९ मिळकती चे ते सर्व भाग आणि विभाग.										
ı	लिलावाच्या प्रक्रियेसंबंधित महत्त्वाची माहिती										
1	?	सर्व डिमांड ड्राफ्ट (डीडी) मुंबई येथे वरील नमूद आणि देय असे ट्रस्टच्या नावातील काढण्यात यावा.									
1	2	इअरचे सादरीकरणाचे शेवटचे दिनाक	लिलाबाच्या दिनांकाच्या १ दिवस अगोदर प्राप्त असावा								
1	3	बोलीचे सादरीकरणाकरिता ठिकाण	१ला मजला, एडलवैस हाऊस, सीटीएस रोड लगत, कलिना, मुंबई-४०००९८								
- 1	v	जिलावाचे दिक्तण (जिलावाचे वेन्साईर)	र-जिलात (https://auction.odolywieearc.in)								

५ संपर्क व्यक्ती आणि फोन क्र. कस्टमर केअरः १८०० २६६ ६५४ ६ मिळकतीचे निरिक्षणाचे दिनांक आणि वेव अगाऊ वेळ ठरवून विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तीसाठी कृपया ईएआरसी ची वेबसाईट म्हणजेच https://auction.edelweissarc.in मध्ये दिलेल्या लिंक चा संदर्भ घ्यावा

सही/ – प्राधिकृत अधिकारी एडलवैस असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड करीता